

उप सचिवांचे पदांचे सह सचिव या पदात
श्रेणीवाढ व रुपांतरित करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग**

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१८/प्र.क्र.६/आस्था-१,
नवीन प्रशासन भवन, ८वा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक: १९ जानेवारी, २०१८

वाचा : सामान्य प्रशासन विभाग, शासन आदेश क्रमांक : ससप-१११७/प्र.क्र.१२४/का.१४,
दि.१.१.२०१८.

शासन निर्णय

सामान्य प्रशासन विभागाच्या उपरोक्त संदर्भाधीन दि.१.१.२०१८ च्या आदेशान्वये श्रीमती अ.अ.गावडे, उप सचिव यांची दिनांक १ जानेवारी, २०१८ (म.पू.) पासून पदोन्नतीने याच विभागात सह सचिव पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. परंतु विभागामध्ये सह सचिव हे मंजूर पद नसल्याने, वित्त विभागाच्या मान्यतेने उप सचिव पद सह सचिव पदात तात्पुरत्या श्रेणीवाढीने रुपांतरित करण्यात येत आहे व त्यांना दि.१ जानेवारी, २०१८ (म.पू.) पासून सह सचिव पदावर रुजू करून घेण्यात येत आहे.

२. श्रीमती अ.अ.गावडे, उप सचिव यांची दिनांक १ जानेवारी, २०१८ (म.पू.) पासून सह सचिव पदावर पदोन्नतीने पदस्थापना झाल्यामुळे, वेतन बँड रु.१५६००-३९१०० + ग्रेड वेतन रु.७६००/- या वेतनसंरचनेमधील उप सचिवांचे एक पद वेतन बँड रु.३७४००-६७००० + ग्रेड वेतन रु.८७००/- या वेतनसंरचनेत तात्पुरत्या श्रेणीवाढीने रुपांतरित करण्यात येत आहे.

३. उपरोक्त रुपांतरित केलेले सह सचिव हे पद श्रीमती अ.अ.गावडे, सह सचिव ह्या पदावर कार्यरत असेपर्यंतच अस्तित्वात राहिल, त्यानंतर सदर पद आपोआप मूळ पदामध्ये रुपांतरित व श्रेणी अवनत होईल. म्हणजेच उप सचिव पदात रुपांतरित व श्रेणी अवनत होईल.

४. सदर शासन निर्णय, वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.९/२०१८/सेवा-९, दि.१०.१.२०१८ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201801191338164033 असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(हर्षवर्धन तु.जाधव)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
३. महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), मुंबई.
४. सामान्य प्रशासन विभाग (का.१४), मंत्रालय, मुंबई.
५. वित्त विभाग (सेवा-९), मंत्रालय, मुंबई.
६. श्रीमती अ.अ.गावडे, सह सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
७. कक्ष अधिकारी (रोख शाखा), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई (२ प्रती)
८. सर्व कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. प्रधान सचिव (मराठी भाषा विभाग) यांचे स्वीय सहायक, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. वैयक्तिक नस्ती / निवड नस्ती.